

auf VEDĀNTAS. (Allah.) No. 137. fgg. *Halt, Stütze*: चातकस्य तु ज्ञीमूत भवानेवावलम्बनम् Spr. 1398. In der Stelle कथं पुनरिहावलम्बनं भगवत्याः संभवति Hit. 99,6 so v. a. *Festhalten oder Verweilen*; ed. Johns. 2094 liest aber statt dessen श्रवासाः. adj. (f. ई) *sich an Etwas (loc.) lehrend* BHĀG. P. 11,8,26.

श्रवणम्बिका s. मनोऽवलम्बिका.

श्रवणम्बिन्, मुताकृताव<sup>०</sup> KATHĀS. 93, 12. करान्प्रसार्य रविणा दक्षिणाश्रवणम्बिना *sich lehrend an* Spr. 3870. योगेन्द्रेण — तन्नावलम्बिना LA. (II) 92, 14. An den ersten Stellen *hängend habend* d. i. *behängt mit*; vgl. noch रक्तमालावलम्बिन् R. 7, 23, 2, 4.

श्रवणितता Spr. 934.

श्रवणीता f. *Geringachtung* HALĀJ. 4, 30. — Vgl. रीता.

श्रवणीला (1. श्रव + ली<sup>०</sup>) f. *Scherz, Spiel*: श्रवणीलाया im Spiel so v. a. *ohne alle Anstrengung, mit der grössten Leichtigkeit* PAÑĀK. 1, 2, 17. 7, 12. 9, 24. 13, 5.

श्रवलुम्पन LA. 48, 4 = MBH. 1, 5586. Nach NILAK. = गात्रसंक्राचन oder वर्तमानेरेण गमनम्; vgl. Spr. 2693.

श्रवलेखन 1) *das Bürsten, Kämmen* ĀCV. ÇR. 2, 16, 24.

श्रवलेखा f. *das Zeichnen, Malen* (= चित्रकर्मन् Schol.) BHĀG. P. 7, 12, 12.

श्रवलेप 1) 4) श्रवलेप *ungesalbt* und zugleich *frei von Hochmuth* ÇIC. 9, 51. — 4) Spr. 3618. BHĀG. P. 10, 14, 10. गर्वाऽवल्लेपज्ञं वाक्यम् SĀH. D. 473. सावलेप adj. *stolz, hochmüthig*: श्रधिलेपवचनानि DAÇAK. in BENF. Chr. 183, 19.

श्रवलेक<sup>०</sup> *das Ablecken*: रक्ताव<sup>०</sup> VARĀH. BRH. S. 12, 6.

श्रवलेकक adj. *leckend an*: सो ऽहं वागग्रमिष्टानां रसानामवल्लेककः MBH. 13, 2173.

श्रवलेकन n. *das Beleckten*: श्रमिथारावलेकन Spr. 2609.

श्रवलेकिन् adj. *leckend, an Allem leckend, Leckermaul* MBH. 13, 519. = मृक्किणी लिलिकाना, मदा कुद्धा (लुब्धा?) Schol.

श्रवलोका, द्यितावलोक ÇIC. 9, 71. श्रवलेकिषु नारीणां मरुत्वाणि शतानि च *waren im Angesicht, — sichtbar, — zu sehen* MBH. 1, 7902. सद-यावल्लेकिः *Blick* BHĀG. P. 10, 15, 8. प्रणयावल्लेकिः 21, 11. स्मायावल्लोक-त्व 61, 4.

श्रवलोकाक mit einem acc.. श्रजगाम — पाण्डवानवल्लोककः *um sie zu sehen* MBH. 3, 12604. 11053 (S. 371).

श्रवलोकाकन *das Aussehen*: मुग्धबालसिंहावल्लोकन adj. *das Aussehen eines — habend* BHĀG. P. 3, 2, 28.

श्रवलोकापितरु nom. ag. *Betrachter, Beschauer* VEDĀNTAS. (Allah.) No. 36.

श्रवलोकाकित 3) f. श्रा N. pr. eines Frauenzimmers MĀLATĪM. 4, 16. fgg.

श्रवलोकाकितव्रत (श्र<sup>०</sup> + व्रत) m. N. pr. eines Mannes WASSILJEV 274.

श्रवलोकिन् *blickend auf, anblickend*: वीराव<sup>०</sup> KATHĀS. 72, 53. 74, 284. मार्गाव<sup>०</sup> 98, 32. 123, 83.

श्रवलोकाक्य adj. *anzusehen, worauf man sein Auge richten darf*: श्रवलोकाक्यो न चादर्शा मलिनो बुद्धिमत्तैः MBH. 13, 5001. संध्यायामनवल्लोक्यानि Verz. d. Oxf. H. 85, a, 33.

श्रवलोप (von लुप् mit श्रव) m. *Unterbrechung, Störung* BHĀG. P. 2, 7, 6.

श्रवलोप्य (wie eben) adj. *abzureissen*: मासान्योष्ठावल्लोप्यानि BHATĪ. 3, 14. 21, 23.

श्रवणितेन् (von वर्त् mit श्रव) adj. *wiederkehrend* TBR. 1, 2, 6, 1.

श्रवण 1) स्त्री चावशा *über die der Mann keine Macht hat, ungehorsam* Spr. 2610. — 2) BHĀG. P. 11, 3, 7. सकलमवशं सोदति जगत् Spr. 241. *machtlos* 2863. *Streiche am Ende «Statt — lesen».*

श्रवणगम (3. श्र + व<sup>०</sup>) adj. *sich nicht fügend, keinem Einfluss — keiner Veränderung unterworfen*; n. Bez. *desjenigen Saṁdhi, bei dem die zusammenstossenden Laute keine Veränderung erleiden*, RV. PRĀT. 4, 1.

श्रवशा AV. PRĀT. 1, 97. 105.

श्रवशिन् (3. श्र + व<sup>०</sup>) adj. *seines Willens nicht mächtig* Spr. 2641.

श्रवशेष n. BHĀG. P. 10, 87, 17. पीतावशेष adj. *bis auf einen kleinen Rest ausgetrunken* Spr. 1321. तत्र मृद्गाण्डावशेषम् (absol.) श्रवोराव so *dass nur die irdenen Geschirre nachblieben* DAÇAK. in BENF. Chr. 188, 14.

श्रवशेषता f. nom. abstr. BHĀG. P. 10, 87, 15.

श्रवश्यकवृद्धत n. Titel einer Schrift der GAINA WILSON, Sel. Works 1, 286.

श्रवश्यम्, कृतावश्यकार्याणि MBH. 1, 7899. 8, 10. — Vgl. श्रावश्यक.

श्रवश्याप 1) Reif, Thau. नावश्यापो (Thau) ऽपि तत्रभूत्कृत एवाश्रया-तपः MBH. 12, 5334. = धूमिका (Nebel) Schol. °बिन्दु als Bez. eines Un- dinges VJUTP. 77. °पट्ट eine Art Zeug 137.

श्रवष्टभ्य adj. *festzuhalten, aufzuhalten* KATHĀS. 64, 62.

श्रवष्टम्भ 4) HALĀJ. 4, 74. सौष्टव bedeutet wohl hier *das Strotzen, Fülle*, und diese Bed. scheint श्रवष्टम्भ SĀH. D. 333, 19 zu haben.

श्रवस RV. 6, 61, 1. TS. 2, 2, 5, 5.

श्रवसञ्जन = निवोत Schol. zu KĀTJ. ÇR. 15, 3, 13.

श्रवसन्न partic. s. u. सदृ mit श्रव. Davon nom. abstr. °ता f. *das in- die-Enge-Kommen, Verlegenheit, Rathlosigkeit* NILAK. zu MBH. 12, 1878.

श्रवसर 2) मुखरतावसरे हि विराजते Kir. 3, 16. श्रलभत — श्रवसरम् ÇIC. 9, 41. न चायं गदितुमवसरः Spr. 1579. 3573. — 3) ÇKDR. giebt म- लभद durch मन्त्रविशेष wieder. — Vgl. पतावसर.

श्रवसरपणा, रथ्याव<sup>०</sup> *das auf-die-Strasse-Gehen* MĀRK. P. 33, 24; vgl. रथ्यापसरपणा JĀG. 1, 196.

श्रवसरपिणी f. *ein herabsteigendes Verhältniss, Abnahme* VP. 197.

श्रवसलवि = श्रपसलवि GOBH. 4, 3, 6. 8.

श्रवसवि adv. = श्रप्रदक्षिणाम् ÇĀÑKH. ÇR. 4, 3, 12. — Vgl. श्रपसव्य.

श्रवसा vgl. auch सा, स्यति mit श्रव.

श्रवसाद vgl. निर्वसाद.

1. श्रवसान 1) MBH. 3, 934. 2595. — 2) दिनावसाने SĀH. D. 307 so v. a. *wenn ein ganzer Tag darüber hingeht*. — 7) N. pr. einer Oertlichkeit गाण्डा तत्रशिलादि zu P. 4, 3, 93. — Vgl. श्रावसान und गदावसान.

श्रवसानिका, auch die Bomb. Ausg. des R. liest सन्नावसानिकान्; der Schol. erklärt das Wort durch यागसमाप्तिप्रयोजन. Statt मावसानानिका- न्स्पर्शान् ist beim Schol. zu AV. PRĀT. 1, 8 wohl मावसानिकान्स्पर्शान् zu lesen.

श्रवसापिन् füge *Halt machend, sich niederlassend* hinzu und vgl. noch श्रतेऽवसापिन् und यत्रकामावसापिन्.

श्रवसित 1) b) VIKH. 37, 9. — c) VS. PRĀT. 1, 101. 106. 4, 114. — Vgl. ड्रवसित.

श्रवसिति (von सा, स्यति mit श्रव) f. *Ende, Schluss*: श्रय कथमपि दी-